

द्राक्ष बागेत खुंट रोपांचे व्यवस्थापन...

द्राक्ष सल्ला

डॉ. रोशनी समर्थ,
डॉ. आर. जी. सोमकुंवर

सध्याच्या स्थितीत द्राक्ष लागवड असलेल्या विभागामध्ये पाऊस पडत आहे किंवा पावसासाठी वातावरण तयार झाले आहे. अशा परिस्थितीत वाढीच्या अवस्थेत असलेल्या विविध द्राक्ष बागांचे योग्य नियोजन आवश्यक आहे.

द्राक्ष बागेत कलम करण्याचा कालावधी जवळ येत असून, खुंट रोपांचे व्यवस्थापन या वेळी महत्वाचे असेल. जानेवारी-मार्च दरम्यान लागवड केलेले खुंटरोप विविध कारणामुळे लहान राहिले असेल. दुसऱ्या परिस्थितीत या रोपांचे व्यवस्थापन चांगले झाल्यामुळे बन्याच्या पुटी एकाच ठिकाणी निघालेल्या दिसतील. कलम करण्याकरिता साधारणत: तीन ते चार फुटी राखल्या जातात. ज्या ठिकाणी फुटीची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणच्या फुटी कमी करणे गरजेचे असले तर अशक्त असलेल्या फुटीचे व्यवस्थापन करून आवश्यक त्या फुटीची जाडी मिळवून घेणे गरजेचे असेल.

- कलम करण्याचा कालावधी हा १५ आंगस्ट-नंतर सुरु होतो. कलम करण्याकरिता खुंट काडीची जाडी ही जमिनीपासून एक ते सब्बा फूट अंतरावर ८ ते १० मिलिमीटर असावी. ही काडी पूर्ण परिपक्व असल्यास काडीत



बागेतील खुंट रोपाच्या काड्यांची विरळणी करणे टाळावे.



द्राक्ष बागेतील वेलीचा वाढलेला जोम.



बागेत वाढलेल्या आर्द्रतेमुळे शेंड्याची झालेली जास्त वाढ.

रसनिर्मिती कमी होते. परिणामी, कलम यशस्वी होण्यास अडचणी येतात. त्याकरिता खुंट काडी अर्धी परिपक्व राहील, अशा प्रकारचे नियोजन करावे.

- ज्या ठिकाणी जास्त फुटीची संख्या आहे. अशा खुंट रोपांचा काड्या आजच कमी केल्यास, येत्या एक महिन्यात जाडी किंवा मिळेल याचा अंदाज जर घेता आला तरच फुटीची संख्या कमी करावी. अन्यथा, सर्व फुटी तशाच राहू घ्याव्यात.

- कलम करण्याच्या ३ ते ४ दिवसांपूर्वी आवश्यक त्या फुटी कमी करून इतर फुटी बांबूला बांधून घ्याव्यात. ज्या ठिकाणी जास्त अशक्त (६ ते ७ मिलिमीटर जाड काडी) फुटी आहेत. अशा ठिकाणी मात्र विरळणी करून मोजक्याच तीन फुटी राखाव्यात.

- गर्दी जास्त असलेल्या ठिकाणी जाड काडी तशीच राहू दिल्यास ती काडी लवकर परिपक्व होईल. तसेच त्या काडीमध्ये रस निर्मितीचा अभाव होईल. अशा काड्या या वेळेस काढून घेता येतील.

- एकदम लहान, कमी व अशक्त असलेल्या खुंट रोपाच्या खुटी वाढवून घेणे फार महत्वाचे असेल. आपल्याकडे सध्या एकच महिना शिल्लक असल्यामुळे काटेकोरपणे व्यवस्थापन महत्वाचे असेल.

- बन्याच वेळा ही खुंट रोपांची वाढ होत नसलेल्या ठिकाणी मुळी काप करत नसल्याचे दिसून येते. काही परिस्थिती भारी व चिबड जमीन असल्यामुळे मुळीना कार्य करता आले नाही, मुळी काडी पडली असेल.

- दुसऱ्या परिस्थितीत जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यामुळे मुळीची वाढ झाली नाही. परिणामी, अन्नद्रव्यांचा

पुरवठा होऊ शकला नाही. बागेत अशा ठारावीक जागेवर अशी परिस्थिती दिसून येईल. तेव्हा या रोपांच्या मुळांच्या भोवती कुदलीने किंवा खुराने खोदून मुळांभोवतालची जागा मोकळी करावी. माती घटु असलेल्या परिस्थितीत थोडेफार शेणखत मिसळावे. शेणखत मिसळून घेतल्यास मुळांभोवती वातावरण मोकळे करून घेण्यास मदत होईल. चुनखडी असलेल्या परिस्थितीत जमिनीमध्ये सलफर मिसळावे.


- पाऊस नसलेल्या परिस्थिती जास्त प्रमाणात पाणी न देता मोजकेच पाणी घ्यावे. या वेळी खुंट रोपांची मुळे खोलपर्यंत गेली असल्यामुळे सध्या पाणी मोजकेच दिल्यास फायद्याचे होईल.

- युरिया किंवा अमोनिअम सल्फेट किंवा डीएपीचा वापर या वेळी फायद्याचा राहील. कमी प्रमाणात परंतु जास्त वेळा या खतांची उपलब्धता केल्यास वाढ चांगली होण्यास मदत होईल.

- पाऊस जास्त प्रमाणात झालेल्या बागेत तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव तितक्याच प्रमाणात दिसून येईल. या रोगाचे बीजाणू पानांमधून रस शोषून घेतात व त्यामुळे पानांतील हरितद्रव्य संपूर्ण जाते. परिणामी, पान सुकून गळून पडते. अशा काडीमध्ये रस मुळीच नसतो व त्यामुळे कलम यशस्वी होत नाही. यावर महत्वाच्या उपाययोजना म्हणजे कॉरप्युल बुरशीनाशकांची २ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी किंवा कल्परोडेली दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास नियंत्रण मिळवता येईल.

- ०२०-२६१५६०००, (राष्ट्रीय द्राक्ष संसोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

फवारणीचे प्रमाण हाय व्हॉल्यूम फवारणी पंपसाठीचे आहे. खरेदीवेळी पक्के बिल लेबल कलेम वाचावेत. पुरेश ज्ञानशिवाय रसायने एकमेकांत मिसळून येत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, मध्यांशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन



हार्ड पिंचिंग करण्याचे टाळून टिकली मारावी.

कीडनाशकांच्या शिफारशी लेबल कलेमप्राप्त किंवा जॉएट-अंग्रेस्कोप्राप्त आहेत. लेबल कलेम वाचावेत. पुरेश ज्ञानशिवाय रसायने एकमेकांत मिसळून येत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, एपआरएल तपासावेत. पेरेणी वा लागवडीपूर्वी संबंधित बियांगांवर कोळेली भीजाकिंवा केळेली आहे दोन प्रकारचे तपासावन आहे. एकमेकांत मिसळून येत. रसायनांचा गट तपासावा. पीएचआय, मध्यांशी, मित्रकीटकांना हानिकारक कीडनाशकांचा वापर टाळावा. पीक फुलोरा अवस्था लक्षात घेऊन